

"सिंधुरत्न समृद्ध योजना" च्या सिंधुरत्न कार्यकारी
समितीवर विशेष निमंत्रित सदस्याची नियुक्ती
करण्याबाबत...

महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग

शासन निर्णय क्रमांक : सिंधुर-२०२१/प्र.क्र.१९/का.१४८१-अ

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक : १३ फेब्रुवारी, २०२४

वाचा :-

- १) नियोजन विभाग, शासन निर्णय क्र.सिंधुर-२०२१/प्र.क्र.१९/का.१४८१-अ, दि.२२.०३.२०२२
- २) नियोजन विभाग, शासन निर्णय क्र.सिंधुर-२०२१/प्र.क्र.१९/का.१४८१-अ, दि.२३.११.२०२२
- ३) नियोजन विभाग, शासन निर्णय क्र.सिंधुर-२०२१/प्र.क्र.१९/का.१४८१-अ, दि.१३.०२.२०२४

शासन निर्णय :-

सिंधुरत्न समृद्ध योजना राबविण्यासंदर्भातील संदर्भाधीन क्र.१ च्या शासन निर्णयातील परिच्छेद (५.२) मधील तरतूदीनुसार तसेच संदर्भाधीन क्र.३ च्या अनुषंगाने "सिंधुरत्न कार्यकारी समिती" वर खालील नमूद "विशेष निमंत्रित सदस्य" यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

१) श्री. अजित यशवंतराव, मु.पो. गोविळ, ता. लांजा, जि. रत्नागिरी

२. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०२१२१७०२४५००१६ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

(नि. भा. खेडकर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा.उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा.अध्यक्ष, सिंधुरत्न कार्यकारी समिती
४. श्री. अजित यशवंतराव, मु.पो. गोविळ, ता. लांजा, जि. रत्नागिरी
५. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई
६. प्रधान सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
७. विभागीय आयुक्त, कोकण विभाग, कोकण
८. जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग व रत्नागिरी
९. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग व रत्नागिरी
१०. उप आयुक्त (नियोजन), विभागीय आयुक्तांचे कार्यालय, कोकण विभाग, कोकण
११. जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, सिंधुदुर्ग व रत्नागिरी
१२. निवड नस्ती, का-१४८१-अ, नियोजन विभाग